

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक-एमआरजी-१०८८/प्र.क.११/८८/१२,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २१ फेब्रुवारी, १९९४

- वाचा :- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एमआरजी-११८९/१०-८९/११,  
दिनांक ३१ जानेवारी, १९९०.  
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एमआरजी-१०८८/प्र.क.११/८८/१२,  
(८८)/१२, दिनांक २१ फेब्रुवारी, १९९४.

### शासन निर्णय

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक. एमआरजी/१०८८/प्र.क.११/८८/१२, दिनांक. २१ फेब्रुवारी, १९९४ अन्वये शासकीय संवकांना वरच्या पदावर पदोन्नती देण्यासाठी निकटतम पदावरील त्यांच्या ५ वर्षांच्या गोपनीय अभिलेखांची सरासरी प्रतवारी निश्चित करण्यात आली आहे. त्या निर्णयानधीन अनुक्रमेण २ वर्षांच्या निकषा संवकांचा तसेच संस्था अंमलात असलेल्या कार्यपध्दतीशी सुसंगत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या प्रतवारीत अतिशय खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. गट "अ" मधील पहिल्या टप्प्यावरच्या सर्व पदावरील या निकषातून निव्वळ गुणवत्ता (Strict Selection) नुसार देण्यात याव्यात. मात्र त्यासाठी गोपनीय अहवालाचे निकष खालीलप्रमाणे असतात:-

- (अ) ज्या पदांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.५०९९/- पर्यंत आहे, त्यासाठी किमान निकष म्हणून ५ वर्षांच्या गोपनीय अभिलेखांची सरासरी प्रतवारी "ब+" अशी राहिल.
  - (ब) ज्या पदांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.५,२०० किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यासाठी किमान निकष म्हणून ५ वर्षांच्या गोपनीय अभिलेखांची सरासरी "अ" अशी राहिल.
२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि.२१ फेब्रुवारी, १९९४ अन्वये निर्दिष्ट कोट्यात असलेल्या निकषासंबंधीचे आदेश लक्षात घेऊन त्यानुसार मध्यंतरीच्या काळात काही निवडसूचीचे प्रस्ताव अंतिम ठरवून असल्यास त्यांचे पुनर्विचाराने करण्यात यावे.
३. कोट्याच्या मर्यादेंतून वर तसेच केलेल्या परिच्छेद १मधील (अ) व (ब) मधील निकषापेक्षा जास्त्या संवर्गातील कामचा व्याप व जबाबदा-या लक्षात घेऊन वेगळ्या निकष निश्चित केला गेला असल्यास त्यास हे आदेश लागू न वीत. त्या संवर्गासाठी निश्चित करावयात आलेली प्रतवारी संवर्गाचे आदेश लागू होतील.

सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

व. मा. जांशी

उप सचिव, महाराष्ट्र शासन.